

ben 7, 7662. लद्य० = लद्यलत् R. GORR. 2, 63, 9, 3, 40, 8, 10, 4, 14, 15, 6, 36, 60. KĀM. NĪTIS. 19, 32. — b) = लत् Ziel AK. 2, 8, 2, 54. H. 777. MED. j. 52. HALĀJ. 2, 313. लद्यायश्युतमायकः AK. 2, 8, 2, 36. H. 772. HALĀJ. 2, 316. MUṄP. UP. 2, 2, 3, 4. MAITRIP. 6, 24. लद्यं लद्यः MBH. 12, 1244) शास्त्रभूतं वा स्पात् M. 11, 73. लद्यं भिद्वा MBH. 1, 388. वेदु लद्यम् 5286. Ind. St. 1, 302, N. P. 2, 3, 7, Sch. लद्यं पातियतुम् MBH. 1, 7200. लद्यमुदिष्य राज्ञामान् R. 3, 26, 20. दृष्टलद्यमिदः शरौ: RAGH. ed. Calc. 1, 62. ČAK. 38. MEGH. 72. °भूत् BHĀG. P. 5, 26, 24, 7, 15, 42. °सिद्धि KĀM. NĪTIS. 7, 36. चरेषु पत्र लद्येषु बाणासिद्धिश्च जायते 14, 27. एवं परिदेवितानाम् MĀLAV. 45. नेत्रशतीक० RAGH. 6, 11. P. 3, 2, 114, Sch. एक-संक्षतं adj. VP. bei MUIR. ST. 4, 34. लद्यं बन्धूं *sein Ziel richten auf:* कृत्वदलद्य KUMĀRAS. 3, 64. मयि (so auch in der älteren Ausg. zu lesen) वद्यलद्यः UTTARĀ. 95, 9 (124, 8). आकाशे लद्यं बद्यूं *sein Ziel auf den Luftraum richtend* so v. a. ohne bestimmtes Ziel in's Blaue sehend ČAK. 31, 7, v. l. MUDRĀ. 6, 19. 31, 3, 62, 5. — c) = लत् hundertausend RĀGĀ-TAR. 1, 86, 104. — d) = लत् Schein, Verstellung AK. 1, 1, 2, 23. MED. रोमाच्छलद्येण RAGH. 6, 81. सुप्तलद्येण KĀM. NĪTIS. 5, 45. लद्यमुस्त so v. a. sich schlafend stellend MĀKĀH. 48, 20, 25. DAÇAK. 133, 1. — e) Merkmal Ind. St. 8, 303, 16 fehlerhaft für लद्यम्. — f) vielleicht Beispiel SII. D. 123. Verz. d. Oxf. H. 181, a, No. 412, Z. 6. — Vgl. श्र०, श्रभिलद्यम्, डुर्लद्य, निर्लद्य, यूप०, सलाद्य, स्थूल० und लत्.

लद्यशब्द n. Kenntniss des Ziels oder — von Beispielen Verz. d. Oxf. H. 207, a, N. 3.

लद्यता (von लद्य) f. 1) das Sichtbarsein: °तां नी *sichtbar machen, zeigen* Spr. 1408. — 2) das Zielsein: °तो या *zum Ziel werden* KATHĀS. 19, 99.

लद्यत् n. 1) nom. abstr. von लद्य 1) b) SARVADARÇANAS. 157, 10. — 2) das Zielsein: गतः पचेपुलद्यत् Spr. 866.

लद्योदीयी f. die (überall) sichtbare Strasse HARIV. 4635 nach NILAK. so v. a. ब्रह्मलोकमार्ग, देवपान.

लद्यत्व० 1) adj. das Ziel treffend. — 2) m. Pfeil H. c. 141.

लद्यीकरू = लदीकरू RAGH. 9, 57. वाणानलद्यीचकार् 67. लद्यमीकरो-नि fehlerhaft für लद्यी० ČAK. 104, 21, v. l.

लद्योभ s. u. लतीभू.

लख, लैखति (गतौ) DHĀTUP. 5, 24. — Vgl. लद्यू, लिद्यू.

लखिमादेवी f. N. pr. einer Fürstin Verz. d. Oxf. H. 296, a, No. 718. vgl. लथमादेवी (gespr. लाखमाऽ) in einer Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 543, 7. eine Corruption von लक्ष्मीदेवी.

लग्, लैगति NIR. 6, 26. DUĀTUP. 19, 24 (सङ्के). लग्यति (आश्रेष्टे) NIR. 4, 10. zu belegen nur लगति. 1) sich heften an: नहि ब्रह्मीकासामङ्गे ब्रह्मीका लगति DHĀRTAS. 93, 7. कश्यतस्य ग्रीवायां लगति PANĀT. 245, 7. कर्णे लगति (खलः, भञ्जेति) Spr. 306, v. l. मर्वारम्भैर्गत इगतामतरत्मन्यनते 734. पाद्योर्लगता *sich an seine Füsse schmiegen* so v. a. sich ihm zu Füssen werfend Z. d. d. m. G. 14, 871, 2. मद्नसायकाः — राज्ञस्तस्यालग्नहृदि so v. a. drangen in sein Herz KATHĀS. 51, 122. कृद्यसो मञ्जरी काता सम्यकाठे लगिष्यति Verz. d. Oxf. H. 198, b, No. 468. उच्चेष्वा यत्र लगति *sich heften an* so v. a. berühren, schneiden Comm. zu GO-LĀDH. SPHŪTAGATIV. 13. विदितेऽङ्गिते हि पुर एव जने सपदोरिताः खलु

लगति गिरः *haften* ČAK. 9, 69. — 2) sich heften an so v. a. sich unmittelbar anschliessen, unmittelbar folgen: विवादो ऽत्रालगतयोः es entspann sich ein Streit darüber KATHĀS. 77, 12. प्रभाते ऽहं प्रामातरं पात्प्यामि। तत्र कतिचिद्दिनानि लगिष्यति so v. a. darüber werden einige Tage hingehen PANĀT. 183, 19. — partic. 1) लग् a) adj. a) = सक्त हängen geblieben, feststehend, hängend —, sich anschmiegend an, steckend an, auf, in P. 7, 2, 18. VOP. 26, 111. TRIK. 3, 3, 237 (falschlich शक्त). H. an. 2, 282. MED. n. 18. कथं चास्य शिरि लग्म् MBH. 9, 2254. महोदरस्य तष्णयं ब्रह्मायाम् 2257. fg. लग्मैः शङ्खनवीर्गात्रे (so die ed. Bomb.) 13, 2660. लग्मर्गी विमुच्येत 12, 13126 = HARIY. 14383 (प्रमुच्येत). काठे लग्मा am Halse hängend (eine Geliebte) KATHĀS. 12, 88, 37, 227. काठलग्मा MEGH. 110. KATHĀS. 50, 98. SPR. 2131. काठलग्मेन कौरेण KATHĀS. 28, 125. व-सुधायिम् | पुक्षे लग्म् MĀKĀH. P. 74, 14. तिक्खायाम् Verz. d. Oxf. H. 136, a, 1. शङ्खदकालिग्राम् प्रालम्बम् RAGH. 6, 14. HIT. 35, 12. Verz. d. Oxf. H. 62, a, 13. KATHĀS. 25, 106. स्कन्ध्याण्डायुक्तुमकेसरन् RAGH. 4, 67. लग्मपङ्क KUMĀRAS. 7, 49. KATHĀS. 37, 44. MĀKĀH. 86, 21. इन्दलग्मेर्मिहस्ता MEGH. 51. मया तव लग्मतप्यलग्मया *an deiner Handspitze hängend* so v. a. mit dir verheirathet PANĀT. 119, 6. अलीकलग्मा: (अलीका:, खला:; अलीक Stirn und Falschheit) SPR. 4139. लग्मकच = जटा AK. 3, 4, 9, 40. प्रतिमुकुलग्मधुप PRAB. 79, 15. MĀLAV. 40. KUMĀRAS. 3, 30, 7, 16. कुटिलनखायलग्मुक्ता RAGH. 9, 65. नागदत्तलग्म (फलक) DAÇAK. 91, 16. अङ्गै KATHĀS. 37, 225. RĀGĀ-TAR. 5, 410. नवपदं लग्मं स्तनते SPR. 3744. कस्तिमन्संग्रामे प्रक्षरो ऽप्यं ते ललाटे लग्मः PANĀT. 218, 10. RĀGĀ-TAR. 6, 358. सर्वाङ्गलग्मान्बरू SPR. 24. मृताङ्ग० so v. a. die am Todten hängenden Kleider JIÉN. 2, 303. चन्द्रकात्याङ्गलग्मया KATHĀS. 3, 62. गवात्तालायलग्मपद्मललोचनाः 18, 14. नवे भाजने लग्मः संस्कारः SPR. 2398. तस्मकन्धलग्मीकरदत् ČAK. 32. दशनशिखे धरणी तव लग्मा GIT. 1, 17. पद्मिनी दत्तलग्माम् KUMĀRAS. 3, 76. ललाट्समैत्यरिष्युभिः BHĀG. P. 4, 10, 9. KATHĀS. 82, 41, 45. कायलग्म सायकम् 39, 70. कूप० *im Brunnen steckend* BHĀG. P. 9, 18, 21. उच्चार० LALIT. bei BURN. Intr. 504, N. 3. पाद० *im Fusse steckend* (काएटो) SPR. 483. an Jmdes Füsse geschmiegt so v. a. zu Jmdes Füssen liegend KATHĀS. 14, 66, 39, 198, 227, 52, 80, 67, 93. चरणा० dass. DHĀRTAS. 92, 2. छहये शरे लग्म् *steckend in* MĀKĀH. P. 134, 51. मनोभवलग्मेव सद्यो छहद्यलग्मया। तथा *an's Herz geklammert* KATHĀS. 17, 73. प्रस्य छहये लग्म् (काव्यम्, काण्डम्) *in's Herz gedrungen* Verz. d. Oxf. H. 120, a, 18. fg. मन्द्यलग्म इवाणवः *angeschmiegt an, sich berührend mit* RAGH. 4, 53. प्रात्तलग्म दत्ताग्निः R. 1, 25. गात्रलग्म (वङ्ग्नि) SPR. 161. रेखाग्निर्मूलग्माभिः VĀRAH. BRU. S. 68, 78. Verz. d. Oxf. H. 202, a, 43. SII. D. 278. पृष्ठे लग्मः *sich an den Rücken schmiegen* so v. a. auf dem Fusse folgend Z. d. d. m. G. 14, 872, 9. पृष्ठो लग्मः VER. in LA. (III) 20, 10. अस्य पृष्ठलग्मानाम् PANĀT. 128, 11, 106, 13. नयने पत्र लग्म् *geheftet auf* BRU. P. 41, 30, 3. पस्मिन्मनो दग्धि नो न वियाति लग्म् 5, 2, 16. मानसं तस्यो लग्मसाधि GIT. 3, 15. MĀKĀH. 1, 4. मार्गे so v. d. auf dem Wege bleibend, den Weg verfolgend VER. in LA. (III) 17, 20. sich berührend mit so v. a. schneidend (von Linien): तुङ्गार्धरेखा यत्र लग्मा (प्रतिमाउले) GO-LĀDH. SPHŪTAGATIV. 13. तिर्यग्रेखा यत्र कन्नायां लग्मा Comm. zu GO-LĀDH. GRAHĀNAV. 13. — 3) sich anschliessend, unmittelbar folgend: तद्युतं पद्मादशवार्षिकावृष्टिः संपद्यते लग्मा PANĀT. 50, 18. द्योरपि विनिपातः संपद्यते लग्म्